

## महाराष्ट्र शासन

क्रमांक: देयक-२०२३/प्र.क.१७३/१३-अ  
कृषि व पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व  
मत्स्यव्यवसाय विभाग  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
दिनांक: ०५ डिसेंबर, २०२३.

**विषय:-** सन २०१५-१६ व २०१६-१७ या कालावधीतील उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा या कार्यालयाचे अधिनस्त तालुका बिज गुणन प्रक्षेत्र, डोंगरगाव, जि.भंडारा या प्रक्षेत्रावरील २४०१ ०२६१ लेखाशिर्षा खालील (२१) सामग्री व पुरवठा आणि (३१) इंधन या बाबीखालील प्रलंबित रु.४२,२८३/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

**संदर्भ:-** १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. विअप्र-२०१३/प्र.क्र.३२०/२०१३/  
विनियम, दि.१७/०४/२०१२५  
२) कृषी आयुक्तालयाचे पत्र क्र.कृषि/लेखा-१/देयक/साहित्य व इंधन/  
नियम-४०/३७२४६/२०२३, दि.२८/११/२०२३.

### ज्ञापन :

सन २०१५-१६ व २०१६-१७ मध्ये या कालावधीतील उपविभागीय कृषि अधिकारी, भंडारा या कार्यालयाचे अधिनस्त तालुका बिज गुणन प्रक्षेत्र, पहेला, जि.भंडारा या प्रक्षेत्रावरील बिजोत्पादन कार्यक्रम व इतर अनुषंगिक कामे कंत्राटदारामार्फत केली जातात. सदर कंत्राटदाराचे (२१) सामग्री व पुरवठा रु.५,१००/- आणि (३१) इंधन चे रु.३७,१८३/- असे एकूण प्रलंबित देयक रु.४२,२८३/- (अक्षरी रुपये बेचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी फक्त ) इतकी रक्कम अदा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक १७/४/२०१५ अन्वये वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ भाग-पहिला, उपविभाग-१ अनुक्रमांक-६, नियम ४० नुसार प्रशासनिक विभाग प्रमुख यांना पूर्ण अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या अधिकारानुसार सदर ज्ञापन निर्गमित करण्यात येत आहे.

३. यावरील येणारा खर्च मागणी क्र.डी-३, २४०१-पिकसंवर्धन, १०३-बी बियाणे, १०३(००) (०१) तालुका बीज गुणन प्रक्षेत्र (२४०१ ०२६१) अंतर्गत (२१) सामग्री व पुरवठा आणि (३१) इंधन या बाबीखाली सन २०२३-२४ करिता उपलब्ध असलेल्या निधीतून भागविण्यात यावा.

४. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर निधी ज्या प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी वापरण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या प्रकरणी कोणतीही प्रशासकीय व वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसे, आढळल्यास याबाबतची जबाबदारी सर्व संबंधितावर राहिल.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२३१२०५१५५२२०४६०१ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( हे. गो. म्हापणकर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. आयुक्त (कृषी) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
२. संचालक ( कृषी प्रक्रिया व नियोज), कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
३. विभागीय कृषी संहसंचालक, नागपूर विभाग, नागपूर.
४. उप विभागीय कृषी अधिकारी, भंडारा.
५. महालेखापाल-१/२( लेखा व अनुज्ञेयता ) मुंबई / नागपूर
६. महालेखापाल-१/२( लेखा परिक्षा ) मुंबई / नागपूर
७. वरिष्ठ जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा
८. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
९. सहसंचालक, लेखा व कोषागारे, संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई
१०. निवडनस्ती/१३ अ